HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. **Email Id:** info.roc7412@gmail.com **Tel. No.** 022 -30036565 | **Website:** www.hindustan-appliances.in

CIN: L18101MH1984PLC034857

Date: 26th August, 2023

To, Corporate Relationship Department, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Stock Code – BSE Code No. 531918

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement for 39th Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs in this regard, please find enclosed newspaper advertisement with respect to 39th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Wednesday, September 27, 2023 at 2.00 P.M. at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg,Lower Parel (West), Mumbai 400013, published in following newspapers:

- 1. Free Press Journal on August 26, 2023 (English)
- 2. Navshakti on August 26, 2023(Marathi)

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You, Yours Faithfully, For HINDUSTAN APPLIANCES LIMITED

KALPESH RAMESHCHANDRA SHAH MANAGING DIRECTOR DIN: 00294115

Encl: as above

UJJAIN SMART CITY LIMITED

Mela Office, Kothi Road, Ujjain (M.P.) 456001 Ph. 0734-2525856

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

No USCL/257 Tender ID: 2023_UAD_301552_1 Date:- 24/08/2023 Ujiain Smart City Limited Invites Interested parties for "Empanelment of Consultants & Architects/firm at Ujjain Smart City Limited, Ujjain, Madhya Pradesh". Interested bidders may purchase and submit their proposals online at www. mptenders.gov.in.

Earnest Money Deposit	25,000/-
Cost of Document	5,000/-
Probable amount of Contract	NA
Purchase of Tender Start Date	24/08/2023
Last date for submission of Technical and Financial Bid (Online)	14/09/2023 up to 17:00 hrs

For more details, please visit https://www.mptenders.gov.in. Any Corrigendum or amendments shall be published on this website only

For, Ujjain Smart City Limited

HINDUSTAN APPLIANCES LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marc Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.hindustan-appliances.in CIN: L18101MH1984PLC034857

NOTICE REGARDING 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E- VOTING Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of Members of Hindustan Appliances Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at 02:00 P.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013 to transact business as contained in the notice of the 39th AGM. 1. Dispatch of Notice and Annual Report via e-mail:

In accordance with the circulars issued by MCA and SEBI, the Notice of the 39th AGN along with the Annual Report 2022-23 will be sent by electronic mode to Members whose e-mail id is registered with the Company or the Depository Participants (DPs) Physical copy of the Notice of the 39th AGM along with Annual Report for the financia year 2022-23 shall be sent to those Members who request for the same. Further the aforesaid documents will also be available on the Company's website at www.hindustan-appliances.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited a www.bseindia.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com.

2. Participation at the AGM: Members are requested to attend Annual General Meetin through physical participation at the given venue.

3. Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice:

-Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can connect with the Company a info.roc7412@gmail.com or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com for assistance in thi regard.

-Members who have not yet registered their email addresses are requested to registe the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India) Private Limited in case the shares are held by them i

4. Manner of casting vote through Remote e-voting (electronically) and voting facility at the AGM:

-The Company will be providing remote e-voting facility and voting facility at the AGM through ballot papers to its members holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023, to cast their votes on the business that will be set forth in the Notice of AGM. Detailed instructions for casting of the votes through remote e-voting will be provided in the Notes to the AGM Notice. -Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the

cut-off date (record date) of September 20, 2023, may cast their vote electronically 5. **Book Closure Notice:** The Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from September 21, 2023 to September 27, 2023 (bot

days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company 6 Notice to Physical Shareholders:

यूनियन बैंक 🕼 Union Bank

In supersession of earlier circulars dated November 3, 2021 and December 14, 2021 Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, with effective services of the control of the con from April 1, 2023, has mandated physical shareholders to submit their PAN Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physica shareholders' Folios pursuant to the said SEBI Circular. Physical shareholders are requested to submit the said documents before September 30, 2023.

BY ORDER OF THE BOARD For Hindustan Appliances Limited

Company Secretary & Compliance Officer

Niyati Arun Sengar

Date: 25-08-2023 Place: Mumbai

> CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT REGIONAL OFFICE: The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nasik, 422005

Sale Notice For Sale of Immovable Properties

TELEPHONE: (0253) 2317771 E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read wi provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor i.e. Union Bank of India, Dondaicha Branch has been taken into Bank's by the Authorised Officer of Union Bank of India Secured Creditor and will be sold on "As is where is", "As is what is", & "Whatever there is" on 12.09.2023 for recovery of dues mentioned hereunder to the Union Bank of India from the below mentioned borrower (s)

Name of Borrower. Possisting of Deposits Reserve Possession						
Branch	Co-Applicant & Guarantor	Description of Properties	Price	EMD	Туре	Amount Due
Deopur Branch	Borrower: Mrs. Priti Sanap Guarantor: Mr. Satish Ramesh Kale	All the piece and Parcel of Flat No. 22, Ganraj Apartment, Satsang Colony, at S. No. 64+65, CTS No. 7018 & 7021, Deopur, Dhule, Tal & Dist Dhule. Area- 84.06 Sq. Mts. Bounded: East: Marginal Space, West: Flat No. 19, North: Flat No. 21, South: Marginal Space	Rs. 25,50,000/-	Rs. -2,55,000/-	Physical Possession	Rs. 17,50,846.01 as on 01.10.202 with further intere- cost and expense
Dondaicha Branch	Borrower: Mr. Devaji Naval Koli & Mr. Hiralal Devaji Koli Guarantor: Mr. Dnyaneshwar Gaba Patil	All that piece and parcel of Gram Panchayat milkat No. 283, Add. At Post Methi, Tal.Shindkheda, Dist. Dhule. Area-650 Sq.Ft. Bounded: North: Road, South: Madari nala, East: Gram Panchayat House of B D Dhangar, West: Gram Panchayat House of D B Dhangar	Rs. 6,16,500/-	Rs. 61,650/-	Symbolic Possession	Rs. 7,27,036.24/ as on 30.11.2022 with further interest cost and expence
Dondaicha Branch	Borrowers: 1. Mr. Vilas Santosgir Gosavi 2. Mrs. Malubai Vilas Gosavi Guarantor: Dhanraj Kautik Chaudhari	All that piece and parcel of Gram Panchayat Milkat No 283 At Post Methi Tah Shindhkheda Dist. Dhule. Area- 650 Sq.Ft. Bounded- North: - Road, South: - Madari Nala, East: - Gram Panchayat House Of B. D. Dhangar, West: - Gram Panchayat House of D. B. Dhangar	Rs. 7,47,000/-	Rs. 74,700/-	Symbolic Possession	Rs. 3,11,993.86/ as on 30.11.2022 with further interes cost and expence
Dondaicha Branch	Borrowers: 1. Mr. Bhagwansing Dadabhai Girase 2. Mr. Pratapsing Bhagwansing Girase Guarantor: Mr. Nanabhau Shanabhau Girase	All that piece and parcel of property consisting of House No 345, Vill- Degaon, Post Shewade Tal. Shindhkheda, Dist. Dhule. Area- 476 Sq.Ft Bounded: On the North by: House No 346, On the South by: House No 349, On the East by: House No 344, On the West by: Road	Rs. 3,52,000/-	Rs. 35,200/-	Symbolic Possession	Rs. 5,09,511.38/- as on 30.11.2022 with further interes cost and expence:
Dondaicha Branch	Borrower: Mr. Gama Shaikh Isa Shaikh Kureshi. Guarantor: Mr. Dhiraj Dungarchand Jain	Milkat No.81, Gram No. 70, At Post Kampur, Tal. Sindhkheda, Dist. Dhule. Area- 720 Sq.Ft. Built up Bounded: North: Property of Bhaidas Gorakh Patil, South: Property of Appa Ratansing Girase, East: Road, West: Road	Rs. 8,76,000/-	Rs. 87,600/-	Symbolic Possession	Rs. 5,33,369.07/- as on 30.11.2022 with further interes cost and expences
Dondaicha Branch	Borrowers: Mr. Bhatesing Chandrasingh Girase, Mr. Pravinsing Bhatesing Girase Guarantor: Mr. Bharatsing Mohansing Girase	All that piece and parcel of House No 488/1 at Vill- Degaon, Post Shewade, Tal. Shindhkheda, Dist. Dhule. Bounded: North: House No 488, South: House No 488/2, East: Road, On the West: Road	Rs. 4,34,000/-	Rs. 43,400/-	Symbolic Possession	Rs. 5,91,395.10/ as on 30.11.2022 with further interes cost and expence
Dondaicha Branch	Borrowers: 1. Mr. Govindsing Nanabhau Girase, 2. Nanabhau Shanabhau Girase, 3. Mr. Hiralal Devaji Koli Guarantor: Mr. Bhagwansing Dadabhai Girase	All that piece and parcel of House No 586 Vill-Degaon, Post Shewade, Tal. Shindhkheda, Dist- Dhule-425408. Area- 1760 Sq. Ft Bounded: North: Satare Road, South: Road, East: Open Land, West: Open Land	Rs. 16,36,000/-	Rs. 1,63,600/-	Symbolic Possession	Rs. 7,89,934.00/ as on 30.11.2022 with further interes cost and expence
Dondaicha Branch	Borrowers: 1. Ratansing Umedsing Girase, 2. Appa Ratansing Girase Guarantor: Pankajsing Komalsing Girase	Milkat No 81 Gram No 70, At Post Kampur, Tah Shindhkheda, Dist. Dhule. Area- 720 Sq. Ft Built Up Bounded: North: Property Of Bhaidas Gorakh Patil, South: Property Of Appa Ratansing Girase, East: Raod, West Road	Rs. 7,78,000/-	Rs. 77,800/-	Symbolic Possession	Rs. 16,99,349.75, as on 30.11.2022 with further interes cost and expence
Dondaicha Branch	Borrower: M/s Shiv Krushi Seva Kendra Methi Prop. Tukaram Kashinath Dhangar Guarantors- 1. Gangeshwar	Property No.1: Gat No 45 and 47/2/B Plot No 1 Gram Methi Tal. Shindhkheda Dist Dhule. Property Owner: Tukaram Kashinath Dhangar and Gangeshwar Ramsing Girase. Area- 120.77 Sq.Mtrs Bounded: North:- Plot No 1 Paiki, South:- Plot No 1 Paiki, East:- Plot No. 2, West:- Road,	Property No.1 Rs. 5,30,000/-	Property No.1 Rs. 53,000/-	Symbolic Possession	Rs. 35,46,953.82, as on 30.11.2022 with further interes cost and expence
	Ramsing Girase, 2. Shankar Kashinath Dhangar & Sunanda Shankar, 3. Devidas Baburao Salunke	Property No.2: Gat No 45 and 47/2B, Plot No 5 Gram Methi Tal. Shindhkheda Dist Dhule. Property owner: Tukaram Kashinath Dhangar. Area- 159.56 sq Mtrs Bounded: North:- Colony Road & Gat No 48, South:- Plot No 3 And 4, East:- 9 Mtrs. Road, West:- Plot No 5 Paiki,	Property No.2 Rs. 3,50,000/-	Property No.2 Rs. 35,000/-		
		Property No.3: CTS No 405 Gram Methi, Tal. Sindhkheda, Dist. Dhule. Property Owner: Shankar Kashinath Dhangar. Area- 99.70 Sq Mtrs Bounded: North:- Road, South:- C.T.S. No. 406 and Property Of Gokul Shawan, East:- Open Space, West:- Road	Property No.3 Rs. 6,10,000/-	Property No.3 Rs. 61,000/-		
		Property No.4: S. No. No 138/1A+1B+1C, Plot No 52 Ayodhya Nagar, Nandurbar Road Dondaicha, Tah- Sindhkheda Dist Dhule. Property Owner: Devidas Baburao Solanke Area- 123.75 Sq Mtrs Bounded: South:- Plot No 53, North:- Plot No 51, East:- Road Of Six Mtrs, West:- Open Space,	Property No.4 Rs. 5,87,000/-	Property No.4 Rs. 58,700/-		

| West:- Open Space, ■ The details of encumbrances, if any known to the Secured Creditor : Not Known to the Bank

Date: 24.08.2023

Place: Dondaicha

■ Last date for submission of EMD: On or before 11.09.2023 before 5 pm. ■ Date & Time of Auction: 12.09.2023, 11 am to 5 pm (with 10 min unlimited auto extensions)

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in www.unionbankofindia.co.in. OR https://www.ibapi.in For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Authorized Officer

UNION BANK OF INDIA

NAVI MUMBAI CO-OP BANK LTD. Reg. no. TNA(TNA/BNK/(O)/301/97-98/98 Year lead Office: T 27-33 & T40-46, 1st Floor, Additional Shop cum Godown Complex

APPENDIX IV

[rule-8(1)]

Possession Notice (for Immovable property)

The undersigned being the authorized officer of the "Navi Mumbai Co- Op Bank Ltd." under

the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes [Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with

[rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated

31/05/2023 calling upon the Borrower Mrs. Shinde Yashoda Deepak to repay the amount

mentioned in the notice being Rs. 41,12,609/- (Rupees Forty One Lakh Twelve Thousand Six

Hunderd Nine Only) as on 30.04.2023 within 60 days from-the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and

the public in general that the undersigned has taken possession of the property described

herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 o

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

operty and any dealings with the property will be subject to the charge of the "Navi Mumba

to- Op Bank Ltd." for an amount Rs. 41,07,305/- (Rupees Forty One Lakh Seven Thousand

he borrower's attention is invited to Provision of subsection 8 of Section 13 of the act. i

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

Flat no.603, 6th floor, Anmol Co-op Hsg. Soc. Ltd., Plot no. 29A, Sector-19, Ulwe,

Sd/-

The Authorised Office

Navi Mumbai Co- Op Bank Ltd.

...Applicant

Sd/-

Registrar DRT-II, Mumbai

...Defendant No.4

...Defendant No.5

...Defendant No.6

...Defendant No.7

Tal. Panvel, Dist-Raigad, Navi Mumbai -410206

BEFORE THE HON'BLE DEBT RECOVERY TRIBUNAL NO. II

AT MUMBAI

3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colaba, Mumbai- 400 005 d Floor, Telephone Bhavan, Strand Road, Colado, Midillock. 155 ORIGINAL APPLICATION NO. 558 of 2022 Exh-13

Whereas, OA/558/2022 was listed before the Hon'ble PO on 21/12/2022.

Whereas the abovenamed Applicant has filed the above referred application

before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, costs and other reliefs mentioned therein.

Whereas the service of summons could not be affected in the ordinary manner and whereas the Application for Substituted service has been allowed by this

In accordance with sub-section (4) of Section 19 of the Act, you, the Defendants

To show cause within 30 (thirty) days of the service of the summons as to

To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the Applicant under Serial Number 3A of the Original

To disclose particulars of properties or assets other than properties and

assets specified by the Applicant under Serial Number 3A of the Origina

. You are restricted from dealing with or disposing of assets or such othe

assets and properties disclosed under Serial No. 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment

You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary

course of his business any of the assets over which security is created and/o

other assets and properties specified or disclosed under Serial No. 3A of the

You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of

secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the

Bank or Financial institutions holding security interest over such assets.

ou are also directed to file the written statement with a copy thereof furnished

to the Applicant and to appear before the Ld. Registrar - The Debt Recovery

Tribunal - II on 23/11/23 at 11:30 a.m. failing which the Applicant shall be heard

4. Mr. Pankaj Ojha, 201/A, Clifton Oberoi Complex, New Link Road, Andhei

Mr. Virendra Shah, 83, Madhu Mahal Apartments-B, Brahmanwada Road

6. Mr. Shubham Dharnidharka, Flat No. 10, 6th Floor, Gool Rukh, 83, Abdu

7. Mrs. Shardha Dharnidhaka ,Flat No. 10, 6th Floor, Gool Rukh, 83, Abdu

8. Mrs. funita Dharnidhaka, Flat No. 10, 6th Floor, Gool Rukh, 83, Abdu Gaffar man Road, Worli Seaface, Mumbai-400030Defendant No.8

Rajiv Dharnidhaka, Flat No. 10, 6th Floor, Gool Rukh, 83, Abdul Gaffa an Road, Worli Seaface, Mumbai-400030 ...Defendant No.9

Seal

Given under my hand and the seal this Tribunals on this 31 day of July 2023.

Original Application without the prior approval of the Tribunal;

hree Hundred Five Only) as on 31/07/2023 and interest thereon

espect of time available to redeem the secured assets

Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 24th da

Ref No:NMCB/SARFAESI/168/2023-24

of August of the year 2023.

Date: 24/08/2023

Place: Navi Mumbai

IndusInd Bank Ltd.

Hon'ble Tribunal.

Application:

Application;

of properties;

and decided in your absence.

Kings Circle, Matunga, Mumbai-400019

Gaffar Khan Road, Worli Seaface, Mumbai-400030

Gaffar Khan Road, Worli Seaface, Mumbai-400030

are directed as under:-

Versus

Leading Age Trading Pvt Ltd. & Ors.

why reliefs prayed for should not be granted;

Dana Market, APMC-II, Plot-7, Sector-19B, Vashi, Navi Mumbai-400703.

Dt:24/08/2023

छ.ग. राज्य सहकारी विपणन संघ मर्यादित मख्यालय, 6 वी मंजिल, टावर 'सी' कमर्शियल काम्प्लेक्स

सी.बी.डी. सेक्टर 21, नवा रायपुर अटल नगर (छ.ग.) 492002 विपणन संघ फोन: 0771-2425405, 2425444 E-mail: mf_ctrlroom_raipur@gov.in क्रमांक/खाद प्रशा./40/2479/2023, न.रा.अ.न. दिनांक: 25/8/2023 रबी 2023-24 हेतु रासायनिक उर्वरकों के क्रय बाबत ई-निविदा सूचना

छ.ग. राज्य सहकारी विपणन संघ मर्यादित, मुख्यालय रायपुर रबी 2023-24 हेतु रासायनिक उर्वरक डी.ए.पी. एन.पी.के. (12:32:16), एन.पी.के. (20:20:0:13), पोटाश एवं सिंगल सुपर फॉस्फेट पावडर/दानेदार एवं जिंकेटेड एसएसपी पावडर क्रय करने हेतु ई-निविदा दिनांक 26.08.2023 से 25.09.2023 तक ऑनलाईन आमंत्रित की जाती है।

ई-निविदा सूचना वेबसाईट https://eproc.cgstate.gov.in में जाकर संबंधित इच्छुक निविदाकर्ता ऑनलाईन रजिस्ट्रेशन निविदा-प्रपत्र में दर्शाए गए अनुसार ऑनलाईन निविदा भर सकते है। निविदा पारुप तथा शर्तो एवं निबंधन विपणन संघ के वेबसाईट www.markfed.cg.nic.in पर निविदाकर्ता के अध्ययन हेतु गाईडलाईन के रुप में उपलब्ध है। ई-निविदा की कार्यवाही के संबंध में अन्य किसी भी प्रकार की तकनीकी जानकारी हेतु Mjunction में संपर्क किया जा सकता है।

E-mail:- helpdesk.cgeproc@miunction.in, phone No. - 18004199140

S-38223/3

स्वाक्षरी/ महाप्रबंधक (कृ.सा.)

ASREC Unit No. 201, 200A, 202 & 200B, Building No. 2, Solitaire

(India) Limited Corporate Park, Andheri (E), Mumbai-400 093, Maharashtra

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) Security Interest (Enforcement) Rules, 2002]

ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Abhyudaya Co-operative Bank vide assignment agreement dated 26th August 2020 has acquired the secured debt with securities from the original lender Abhyudaya Co-operative Bank. The Authorised Officer o ASREC (India) Ltd in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: **03.04.2019** Re No. DGM/L&R/EOS-801/14/2019-20 calling upon the Borrower/Mortgagor/Guarantor – M/s Riddhi Siddhi Iron and Steel through Prop. Mr. Subodh Amrutlal Sanghvi (deceased), Mrs Aruna Subodh Sanghvi, Mr. Mitul Subodh Sanghvi, Mr. Sohil Subodh Sanghvi., (hereir under referred to as "borrower") to repay the amount for Mortgage Loan account no. CC/10574 and LC FLC – 6 to 34 A. Nagar Branch mentioned in the notice aggregating Rs. 11,33,30,825.54 (Rupees Eleven Crore Thirty-Three Lakh Thirty Thousand Eight Hundred Twenty-Five and Paise Fifty-Four Only) as on 31.03.2019 together with further interest expenses, costs, charges, etc. till the date of payment within 60 days from the date of notice. Pursuant to Assignment Agreement dated 26.08.2020 ASREC (India) Ltd., has acquired the ancial assets of aforesaid borrower from Abhyudaya Co-operative Bank., title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAES

The Borrower / Mortgagor/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereb iven to the Borrower / Mortgagor/ Guarantors and the public in general that the undersigne ing the Authorized Officer of **ASREC (India) Limited** as secured creditor has taken **physica** possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on **24.08.2023**.
The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the

operty and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India mited, for an amount of Rs. 11,33,30,825.54 (Rupees Eleven Crore Thirty-Three Lakh Thirty Thousand Eight Hundred Twenty-Five and Paise Fifty-Four Only) as on 31.03.2019 together with further interest, expenses, costs, charges, repayments if any etc. The borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section13 of the Act, espect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

lat No. 1001, admeasuring 882 sq. feet + Terrace admeasuring 595 sq. ft. on 10th Floor o the building known as "Casablanca" in Casablanca Co. Op. Housing Society Ltd., alongwith wo car parking, bearing New Survey No. 872, Cadastral Survey No. 4A/10, Plot No. 522-A f Matunga Division, within the limits of Bombay Municipal Corporation, Registration District and Sub-District of Mumbai, together with furniture, fixtures & fittings therein present and iuture.

Date: 24.08.2023 Place: Mumbai

Tushar Shinde Chief Manager & Authorised Officer ASREC (India) Limited

CLASSIC ELECTRICALS LIMITED

Reg. Off.: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. | Email Id: info.roc7412@gmail.com Tel. No. 022 -30036565 | Website: www.classicelectricals.co.in CIN: L25209MH1985PLC036049

NOTICE REGARDING 38TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E- VOTING Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of Members of Classic Electricals Limited will be held on Wednesday, September 27, 2023, at 11:00 A.M. IST at the registered office of the Company situated at 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013 to transact business as contained in the notice of the 38th AGM.

. Dispatch of Notice and Annual Report via e-mail: In accordance with the circulars issued by MCA and SEBI, the Notice of the 38th AGM along with the Annual Report 2022-23 will be sent by electronic mode to Members whose e-mail id is registered with the Company or the Depository Participants (DPs). Physical copy of the Notice of the 38th AGM along with Annual Report for the financial year 2022-23 shall be sent to those Members who request for the same. Further the aforesaid documents will also be available on the Company's website at www.classicelectricals.co.in and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at

www.bseindia.com and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. . Participation at the AGM: Members are requested to attend Annual General Meetin

through physical participation at the given venue. Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this

-Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can connect with the Company at info.roc7412@gmail.com or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Purva Sharegistry (India) Private Limited at support@purvashare.com for assistance in this regard.

the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Purva Sharegistry (India) Private Limited in case the shares are held by them in physical form.

Manner of casting vote through Remote e-voting (electronically) and voting

facility at the AGM:

-The Company will be providing remote e-voting facility and voting facility at the AGM through ballot papers to its members holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 20, 2023, to cast their votes on the business that will be set forth in the Notice of AGM. Detailed instructions for casting of the votes through remote e-voting will be provided in the Notes to the AGM Notice

-Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of September 20, 2023, may cast their vote electronically. Book Closure Notice: The Register of Members and Share Transfer Registers of the

Company shall remain closed from September 21, 2023 to September 27, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Notice to Physical Shareholders: In supersession of earlier circulars dated November 3, 2021 and December 14, 2021, Securities and Exchange Board of India (SEBI) vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023, with effect from April 1, 2023, has mandated physical shareholders to submit their PAN, Nomination details, contact details, Bank account details and specimen signatures in prescribed forms (Form ISR-1, Form ISR-2, Form ISR-3 and SH-13 etc.) by September 30, 2023. Non-availability of any one of the above documents/details with the Company/RTA on or after October 1, 2023 will result in freezing of the physical shareholders' Folios pursuant to the said SEBI Circular. Physical shareholders are requested to submit the said documents before Septembe

BY ORDER OF THE BOARD For Classic Electricals Limited Rupali Dhiman

Date: 25-08-2023 Place: Mumba

Company Secretary & Compliance Officer

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1

| Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-5, 2nd 1766, 1, 1662-16. The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
Anil Arun Chavan & Jaya Anil Chavan- (Old DHFL Lan No. 01500013511 & New ICICI Lan No.QZPUN00005004049)	Flat No.1, Frirst Floor, "Grace Nest Co- Opp Society" Near Ganpati Mandirwanawadi 719/720, Maharashtra Pune- 411002/ August 22, 2023	May 05, 2023 Rs. 8,15,461.00/-	Pune
Machindra Vitthal Kamble & Namita Machhindra Kamble- (Old DHFL Lan No. 23200001044 & New ICICI Lan No. QZHDP00005036801)	Flat No. 101, 1st Floor, Krupa He, Ightss No. 178, Plot No. 238, Bhosale Village, Fursungi, Maharashtra, Hadapsar- Pune- 411028/ August 22, 2023	April 19, 2023 Rs. 15,57,248.00/-	Hadapsar- Pune
Samadhan Ashok Sudnye & Lalita Samadhan Sudnye- (old Dhfl Lan No. 23000001053 & New ICICI Lan No. QZPIC00005010864)	Flat No. 302, 3rd Floor, Survey No. 176/ 2, Shreeya Heights, Near Sonai English Medium School, Phursungi, Taluka- Haveli, Pune- 410015/ August 22, 2023	March 29, 2023 Rs. 3,43,089.00/-	Pimpri Chinchwad
	Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN) Anil Arun Chavan & Jaya Anil Chavan- (Old DHFL Lan No. 01500013511 & New ICICI Lan No. QZPUN00005004049) Machindra Vitthal Kamble & Namita Machindra Kamble- (Old DHFL Lan No. 23200001044 & New ICICI Lan No. QZHDP00005036801) Samadhan Ashok Sudnye & Lalita Samadhan Sudnye- (old Dhfl Lan No. 23000001053 & New ICICI	Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN) Anil Arun Chavan & Jaya Anil Chavan- (Old DHFL Lan No. 01500013511 & New ICICI Lan No. 02PUN00005004049) Machindra Vitthal Kamble & Namita Machhindra Kamble- (Old DHFL Lan No. 23200001044 & New ICICI Lan No. 02HDP00005036801) Samadhan Ashok Sudnye & Lalita Samadhan Sudnye- (old Dhfl Lan No. 23000001053 & New ICICI Medium School, Phursungi, Taluka-	Number (Loan Account Number (DHF Old LAN & ICICI New LAN) Anil Arun Chavan & Jaya Anil Chavan- (Old DHFL Lan No. 01500013511 & New ICICI Lan No. 02HDP00005036801) Machindra Vitthal Kamble - (Old DHFL Lan No. 02HDP00005036801) Samadhan Ashok Sudnye & Lalian Samadhan Sudnye- (old Dhfl Lan No. 23000001053 & New ICICI New ICI

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per

the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: August 25, 2023 Place: Maharashtra Authorized Officer

बैंक ऑफ इंडिया BOI

RAJAJI PATH BRANCH Plot No. 46, Samadhan, Rajaji Path, Dombivli (East), Thane 421201 Phone: 0251-2449416.

E-mail: RaiaiiPath.NaviMumbai@bankofindia.co.in

Ref No. B.IP/ADV/DD/2023-24/153 Date 24 08 2023

Appendix IV POSSESSION NOTICE See rule – 8 (1) (For Immovable Property

Whereas The undersigned being the Authorized officer of the Bank of India, under the Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security interest act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 3 of the security interest (Enforcement) Rules 2002, issued a demand notice dated 18.04.2023 calling upon Mrs. Madhavidevi D Bist & Mr. Deepak Diwansingh Bist to repay the amount mentioned in the notice being Rs.35,34,684.63 (Rupees Thirty Five Lakhs Thirty Four Thousand Six hundred Eighty Four & Paise Sixty Three only) within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby giver to the borrower guarantors and public in general that the undersigned has taker possession of property described here in below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on this 24th day of August of Year 2023.

The borrower/Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of Bank of India for an amount of Rs.35.34.684.63 (Rupees Thirty Five Lakhs Thirty Four Thousand Six hundred Eighty Four & Paise Sixty Three only) with further interest & expenses there on until full payment.

The Borrowers attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of immovable property

All that part and parcel of the property consisting of Flat No. B-1008, on 10th floor, in B Wing, area Adm. 450 Sq. Ft. carpet along with open terrace of 55 Sq. Ft. in the scheme of construction known as "Shree Sai Raj Park", Building No.3, situated on piece and parcel of land bearing S No. 42/1, 43/1, 99/1 with corresponding CTS No. 2335, 2336, 2337, 2373, 2386 to 2395, 2470 to 2519, & 2520 to 2531 of Village Ayre, Dombivli (E), Taluka Kalyan, District Thane within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation. Boundaries- East: Radhabai Niwas, South: Wing C, West Rly. Track, North: Wing A

Date: 24.08.2023 Place: Dombivli

Chief Manager & Authorized officer Bank Of India

IDFC FIRST Bank

IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)

CIN: L65110TN2014PLC097792

Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road.

Chetpet, Chennai - 600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022. APPENDIX IV [Rule 8(1)]

POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule B of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 25-Feb-2023 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. Satish Nandlal Yadav, 2. Nandlal Ramdhari Yadav, to repay the amount mentioned in the notice being Rs. 47,54,760.47/- (Rupees Forty Seven Lakh Fifty Four Thousand Seven Hundred Sixty and Forty Seven Paise Only) as on 23-Feb-2023, within 60 days from the date o receipt of the said Demand notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **22nd day of Aug 2023**. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount of Rs. 47,54,760.47/- (Rupees Forty Seven Lakh Fifty Fou Thousand Seven Hundred Sixty and Forty Seven Paise Only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub – Section (8) Of Section 13 of the

Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES. Shop No.09, Ground Floor, Building No R-9, A-Wing, Sangam CHS LTD, Ram Mandir

Goregoan (West), Village - Pahadi, Mumbai, Maharashtra - 400104, **Boundary : On o**i towards the East - Internal Road On or towards the West - Sator Building On or towards the North - Shijal Kajal Building On or towards the South - Internal Road Together with the rights, liberties and approvals attached thereto, present and future ouildings, structures, erections and / or constructions thereon and development thereafter and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth, both present and future.

Date: 22nd Aug 2023 Place: Mumbai.

Loan Account No: 38724364 & 28441138. amalgamated with IDFC Bank Limited)

Authorised Officer IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and

OFFICE OF THE RECOVERY OFFICER C/o. The Kunbi Sahakari Bank Ltd., Mumbai, Kunbi Dnyati Griha, 3rd Floor,

St. Xavier Street, Parel, Mumbai-400 012. Phone-022-24148875.

FORM 'Z'

Possession Notice For Immoveable Property (under sub-rule 11(d-1) of rule 107) Whereas, the undersigned being the Recovery Officer of The Kunbi Sahakari Bank Ltd.

Mumbai under the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 issued a demand notices dated 20.08.2021 for Mortgage loans facility calling upon the judgment debtors. Mr. Hiralal Sheshmalaji Gurlia owner of Mortgage Gala & Mr. Mahavir Hiralal Guralia Prop. of M/s. Variety Enterprise and Sureties to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,34,11,734/- for mortgage/15 loan facility AND Rs. 57,66,952/- for mortgage/16 loan facility as on 31.07.2021. Total Rs. 1,91,78,686/- (in words Rupees One crore ninety one lakhs seventy eight thousand six hundred eighty six only) with further interest thereon within 15 days from the date of receipt of the said notices and the judgment debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice before attachment dated 17.09.2021 for mortgage/15 loan and mortgage/16 loan facility and notice for intimation of attachment dated 09.11.2021 and 15 days notice dated 31.07.2023 issued as per order dated 01.11.2022 passed by the Hon'ble Addl. Chie

described herein below. The Judgment debtors having failed to repay the amount, notices is hereby given to the judgment debtors and the public in general that the undersigned has taken possession o the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107, sub-rule 11(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this **21st day**

letropolitan Magistrate, 19th Court, Explanade, Mumbai and attached the Property

of August, 2023. The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealing with the property will be subject to the charge of The Kunbi Sahakari Bank Ltd; Mumbai for an amount Rs. 1,85,31,822/- (in words Rupees One crore eighty five lakhs thirty one thousand eight hundred twenty two only.) as on 21.08.2023 with further interest from 22.08.2023 till repaid entire amount and recovery

charges, expenses thereon. Description of the Immovable Property

Unit No. 23, 2nd Floor, Laxmi Industrial Premises Co-op. Society, Shankarrao Naram Path, Lower Parel (W), Mumbai - 400 013. All that part and parcel of the property consisting of Unit No. 23, 2nd Floor, Laxmi Industria Premises Co-op. Society, Shankarrao Naram Path, Lower Parel (W), Mumbai – 400 013, C. S. No. 1 / 441 – F. P. No. 7-8 of Lower Parel Division, G – South ward, Village – Lower Parel

Plot Boundaries: North ----- Raheja East ----- Shankarrao Naram Path

Dist. & Sub District Mumbai.

Date: 25.08.2023

Place : Mumbai

West ----- Raheja Tower (Possession taken by For The Kunbi Sahakari Bank Ltd, Mumbai

(Recovery Officer)
(under MCS Act1 960 & Rule 107of MCS Rule 1961)

South ----- Bhusa Industrial Estate

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that I am investigating the Title of myclient, M/S.

CONWOOD REALITY PVT. LTD., as Owne

of Scheduled property and if any person/s

(Legal, Natural or Juristic) has or have or claim to have any legal right, title, interest charge, demand and/or claim, in, to, upon and over the Scheduled property or any part hereof, by way of sale, transfer, mortgage, lease, lien, gift, exchange, charge, MOU easement, right of way, tenancy, subtenancy, development, decree, possession maintenance, trust, inheritance, attachment icense or otherwise, in any way or manner atsoever, then the same should be lodge to the undersigned having address a Solicitor's Bungalow, Rani Sati Marg, Mala (East), Mumbai-400 097; in writing along with supporting documentary evidence/s by Registered Post A/d., within 7 days, from the

and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same THE SCHEDULE OF THE SAID PROPERTY

date of publication hereof, failing which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned foreve

All that Piece or Parcel of Land or ground an premises situate, lying and being at land bearing CTS No.156/A/13A/5, 156/A/13A/6, 158/C/3 & 158D/1B, in aggregate admeasuring 26292 square meters, situated at Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400 063, lying, being and located at P/South Ward, Village: Dindoshi, Taluka: Borivali. Mumbai Suburban District.

Place: Mumbai

(Siddharth Sharma) Advocate, High Court, Mumbai.

Date: 26-08-2023.

डाईश बँक एजी

जोडपत्र-IV नियम ८(१) कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **डॉईश बँक एजी**, भारत (बँक) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे : बी १, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव पूर्व मुंबई ४०००६३ यानंतर बँक अशी उल्लेखित) चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **१२ एप्रिल २०२३** रोजी एक मागणी सूचना जारी करून **मे**. पॅक्सचेम लि, श्रेयस इलियास अशोक पठारे आणि झेरक्सेस परवेझ बटलीवाला (''<mark>कर्जदार/ सह–कर्जदार'')</mark> यांना सूचनेत नमुद रक्कम रु. ११,८०,७५,५५४/– (रुपये अकरा कोटी ऐंशी लाख पंचाहत्तर हजार पाचशे चौपन्न मात्र) ३०.०३.२०२३ रोजीस देय आणि थकीत आणि वरील सदर रकमेवरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज, प्रदान आणि/किंवा वसलीच्या तारखेपर्यंतचे त्यानंतर दरदिवसाच्या आधारे उपर्जित आणि होणारे आनुषांगिक खर्च परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात येथे वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक/सांपार्श्विक कब्जा न्यांना/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(x) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २४ **ऑगस्ट. २०२३** रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार / सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार बँकेच्या रोजीप्रमाणे रु ११,८०,७५,५५४/- (रुपये अकरा कोटी ऐंशी लाख पंचाहत्तर हजार पाचशे चौपन्न मात्र) ३०.०३.२०२३ रोजीस आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम् (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतींचे वर्णन

तारण मत्ताः

''फ्लॅट क्र. ३०१ ३०२ ३०३ ४०१ आणि ४०२ ३रा आणि ४था मजला, श्रेयश अपार्टमेंट, प्लॉट क्र.७२, मोगल लेन, माहीम (पश्चिम), मुंबई-४०००१६'

दिनांक: २६.०८.२०२३ डायना नाडर ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी डॉईश बँक एजी

यूनियन बैंक 🕼 Union Bank

लि., ठाणे - ४००७०८. ईमेल : ubin0823350@unionbankofindia.bank. स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

ग्रतिभूत हित (अंमवबजावणी) अधिनियम २००२ च्या नियम ८ (६) तरतुदीसह सह वाचित प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभृत हित अंमवबजावणी प्रतिभृत हित कायदा २००२ अंतर्गत स्थावर ालमत्तेच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सर्वसाधारणपणे लोकांना आणि विशेषतः कर्जदार/जमीनदार/यांना नोटीस देण्यात आली आहे की, खाली वर्णन . केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्काधीन आहे, ज्याचा ताबा युनियन बँक ऑफ इंडिया (ई–सीबी आणि ई-एबी) च्या प्राधिकृत अधिकाऱ्याने (सुरक्षित कर्जदार) घेतलेले आहे ज्याची खालील उल्लेखित ऋणको आणि हमीदारांकडन **यनियन बँक ऑफ इंडिया** यांना येथे खाली उल्लेखित देयाच्या वसलीसाठी **''जसे आहे जेथे आहे** '' . ''<mark>जसे आहे जे आहे '' आणि ''जे काही तेथे आहे ''</mark> या आधारावर विक्री केली जाईल. राखीव किंमत आणि बय रक्कम जमा देखील येथे नमूद केली आहे.

२६.०९.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० दरम्यान

खिचे नाव आणि पत्ता:- आयटी पार्क ऐरोली शाखा कान क्रमांक ७, ८, ९, १० आणि १२, प्लॉट ५०, सेक्टर १९, मोनालिसा सीएचएस. लि., ठाणे – ४००७०८.

कर्जदार, सह-अर्जदार आणि जामीनदार यांचे नाव आणि पत्ता

श्री. प्रवीण चंदकांत ठाकुर

देय रक्कम : रु. ३१/०५/२०२३ . श्री. सचिन चंद्रकांत ठाकुर पर्यंत रु. २७.६५.६४८.०५ पढील क्लॅर क्यांक ३०२ - ग्रजला क्यांक ३ रमारत क्यांक र बी ''मार्र आंगन'' गती नगर, नवीन विरार - नालासोपारा लिंक रोड, ओत्सवाल नगर रोड, पालघर

मालमत्ता क्रमांक १:– फ्लॅट क्र. ३०२, मजला क्रमांक ३, इमारत क्रमांक बी, इमारतीच्या सोसायटीचे नाव: ''साईं आंगन'', प्रगती नगर, सुमारे ५२९.०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, स. नं. ५३/२, ७६/१, नवीन विरार – नालासोपारा लिंक रोड, ओत्सवाल नगर रोड, गाव - मोरे, नालासोपारा (पूर्व), ता. - वसई, जि. पालघर - ४०१२०९, महाराष्ट्र येथील

• राखीव किंमत:- रु. २९,०९,५००.००/- 🔹 जमा करावयाची इसारा रक्कम :- रु. २,९०,९५०.००

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in किंवा www.mstce rce.com वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या

नोंदणी लॉगिन आणि बोली नियमांसाठी

प्राधिकृत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना

माझे अशील डी२के टेक्नोलॉजीस इंडिया (प्रा) लि. ("सदर कंपनी") च्या अधिकार नामाधिकार आणि हितसंबंधांची चौकशी करत आहेत आणि व्यावसायिक परिसर कार्यालय क्र. ६०४ धारक मोजमापित अंदाजे ८०९ चौरस फूट बांधलेले क्षेत्र (बाल्कनीसह), कार्यालय क्र. ६०५ धारक अंदाजे १०९२ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र आणि कार्यालय क्र. **६०६** मोजमापित **८४०** चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र (बाल्कनीसह) पजित प्लाझा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील ६ व्या मजल्यावर आणि विशेषत: कंपनीने लिहिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेले आहे. (उपरोक्त कार्यालये "सदर मिळकत" म्हणून उल्लेखित विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेटवस्तू, ट्रस्ट, देखभाल, ताबा, भाडेकरू वारसा. भाडेपटट्याने, सदर मिळकत आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागाविरुद्ध किंवा त्यावर कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती रजा आणि परवाना धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही असो. अशा दाव्यांच्या आधारभत दस्तऐवजांसह लिखित स्वरुपात डी-१२०५, ऑर्किड सबर्बिया, न्यू लिंक रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०००६७ येथे अधोस्वाक्षरीकारांना सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ . (चौदा) दिवसांच्या कालावधीत कळवावे, कसूर केल्यास असा कोणताही दावा अस्तित्त्वात नाही असे मानले जाईल आणि स्वीकारले जाईल आणि/किंवा जर दावे असतील तर ते अस्तित्वात नसलेले/माफ केले गेले/सोडलेले आहेत असे मानले जाईल.

वर संदर्भित वेळापत्रक:

कार्यालय क्र. ६०४ अंदाजे मोजमापित ८०९ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र (बाल्कनीसह), कार्यालय क्र. ६०५ अंदाजे १०९२ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र आणि कार्यालय क्र. **६०६** प्लॉट क्र. ६७, सेक्टर-११, बेलापूर, नवी मुंबई, तालका आणि जिल्हा ठाणे येथे उभ्या असलेल्या पूजित प्लाझा महणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ६व्या मजल्यावर (बाल्कनीसह) ८४० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र. दिनांक: २६.०८.२०२३

> पूजा पारेख वकील आणि सॉलिसिटर



नोंदणीकृत कार्यालय: अरिहंत ऑरा, बी विंग, २५ वा मजला, प्लॉट क्र. १३/१, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे, नवी मुंबई - ४००७०५. दू : ०२२-६२४९३३३३, फॅक्स : ०२२-६२४९३३३४ ईमेल : info@asl.net.in, investor@asl.net.in, वेबसाईट : www.asl.net.ir

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स मार्फत ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात भागधारकांना सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, अरिहंत सुपरस्ट्रॅक्चर्स लि. ('कंपनी') च्या सभासदांची ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएम बोलविण्यासाठी वितरित केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुद साधारण आणि विशेष कामकाज करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा अंटर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत शनिवार २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.० (भापवे) ला घेण्यांत येईल

सभासदांनी नोंद घ्यावी की, निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ अनुक्रमे दिनांकीत सर्वसाधारण सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, ०२/२०२२ आणि १०/२०२२ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ, सीएफओ/सीएमडी१/ सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफओ/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ (''सेबी सर्क्युलर'') द्वारे कंपन्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम बोलावण्याची आणि कंपनीकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंटवले असतील अशा सर्व सभासट आणि अन्य हक्कदार व्यक्तींना ई-मेल द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३

करिता वार्षिक अहवाल जारी करण्याची परवानगी दिली. ४०व्या एजीएम कंपनी अधिनियम, २०१३ आणि एमसीए परिपत्रके अंतर्गत फक्त व्हीसी/ओएव्हीएम माध्यमामार्फत शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) ला घेण्यात येईल. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएम मध्ये भाग आणि सहभागी होवू शकेल, तिच्या तपशील एजीएम सचनेच्या भाग आहे आणि एमसीए परिपत्रकेच्या अनपालन करण्यासाठी कंपनीच्या ४० व्य एजीएम मध्ये व्यक्तिशः भाग आणि सहभाग होण्यासाठी कोणत्याही तरतुदी केलेली नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये भाग घेणारे सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती मोजण्याच्या हेतूने गणले जाईल. कंपनी मतदान करणारे सभासदांना ई-मतदान साठी (दुरस्थ आणि एजीएम मध्ये) सुविधा पुरविणार आहे.

एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल

ज्या सभासदांनी त्यांचे ई–मेल ॲड्रेस कंपनी/रजिस्ट्रार ॲंड ट्रान्स्फर एजंट (''रजिस्ट्रार'')/डिपॉझिटरीज कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना एजीएमची सूचना सह एकात्मिक वार्षिक अहवाल २०२२-२३ केवळ इलेक्ट्रॉनिक पदद्धतीने पाठवली जाईल. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर प्रमाणे कोणत्याही सभासदांना एजीएमची सचना प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाही, तीच सभासदांच्या माहिती व सभासदांच्या अवलोकनासाठी, कंपनीच्या सर्व सभासदांसाठी कंपनीची वेबसाईट (www.asl.net.in). बीएसई लिमिटेड (www.bseindia.com). नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (www.nsein dia.com) व एनएसडीएल वेबसाईट (www.evoting.nsdl.com) वर उपलब्ध केल्या जातील.

एजीएम मध्ये मतदानाची पद्धत (रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग)

प्रत्यक्ष पद्धतीने व डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲडेस त्यांच्य डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवले/अद्ययावत केले नसतील त्यांनी कपया ते लवकरात लवकर करावे जेणे करून ते ईजीएमची सूचना आणि ई-व्होटिंग तपशील प्राप्त करूँ शकतील. ते ह्या पारतीने अहायावत करता येतील

	प्रत्यक्ष स्वरुपांत शेअर्स धारण करणारे सभासद
धारण करणारे सभासद	
त्यांच्या डिपॉझिटरी	पुढील ठिकाणी विनंती पत्राच्या स्वाक्षरी केलेल्या प्रतीसह त्यांचा फोलिअ
पार्टिसिपंटस कडे त्यांचे	क्र., ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पॅन क्रमांक यासह कृपया ई-
ई-मेल ॲड्रेस आणि पॅन	मेल पाठवा :
क्रमांक अद्ययावत	श्री. संदीप शिंदे
करावेत.	ॲड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस लि.,
	१८-२०, जाफरभॉय इंड. इस्टेट, १ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका
	अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०५९, भारत.
	ई-मेल : info@adroitcorporate.com
	दर. क्र. : +९१(०) २२-४२२७०४२

जर तुमच्या ई-मेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदवला असेल तर रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगीन

क्रेडेन्शिअल्स तुमच्या नोंदवलेल्या ई-मेल ॲड्रेसवर पाठवण्यात येत आहे. कपया ध्यानांत ठेवावे की. तेच लॉगीन क्रेडेन्शिअल्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत ईजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी आणि ईजीएम मध्ये ठरावावर मतदान करण्यासाठी आवश्यक आहेत.

ई-मेल पत्ते नोंदवण्याची/अद्यावत करण्याची पद्धत

ठिकाण : नवी मंबर्ड

दिनांक : २६ ऑगस्ट, २०२३

एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना एनएसडीएल ची ई-व्होटींग सुविधा (''रिमोट ई-व्होटीग''सह) पुरवतांना कंपनीला आनंद होत आहे. सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर एकतर दुरस्थपणे (रिमोट ई-व्होटींग कालावधीत) किंवा एजीएममध्ये (अध्यक्षांच्या निर्देशांवरून ई-व्होटींग साठी विंडो सक्रीय होते तेव्हा) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे शक्य होईल.

एजीएमच्या सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असली तर ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर व्यक्ती ई-व्होटींगसाठी आधीच एनएसडीएल कडे नोंदणीकृत असेल तर मत देण्यासाठी तो/ती, त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

कोणत्याही चौकशी बाबतीत कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध भागधारकांना ई-व्होटींग युझर मॅन्यअल किंवा भागधारकांसाठी फ्रिकेंटली आस्क्ड क्रेश्चन्स (एफक्यज) च्या तुम्ही संदर्भ घेवू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० आणि १८०० २२ ४४३० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवा आणि/किंवा cro@asl.net.in वर

असेल, जी कंपनी, एनएसडीएल आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. ही जाहिरात एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनांत आणि सभासदांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे ती स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट व कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना, आणि ई-व्होटींग क्रेडेन्शिअल्स (प्रयोज्य असल्यास) प्राप्त करण्याकरिता लवकरात

ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी निर्देश हा देखील कंपनीच्या एजीएम सूचनेचा हिस्सा

लवकर त्यांची माहिती अद्ययावत करण्याची आम्ही सर्व सभासदांना विनंती करतो.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लिमिटेड साठी

अशोककुमार छाजेर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१९६५०९४

Indian Bank इंडियन बैक

जोडपत्र-ए जोडपत्र-IV-ए (नियम ८ (६) साठी परंतु के पहा) इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचर्ता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) साठी

ALLAHABAD

परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे ज्या **मिळकतीचा कळ्जा** जो **इंडियन बँक, कफ परेड** शा**खा**, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती (कर्जदार/हमीदारांचे नाव आणि पत्ता) कडून इंडियन बँक. कफ परेड शाखा. तारण धनकोंना थकीत २२.०८.२०२३ रोजीस रु. २८.०४.७३७/- (रुपरे . अदावीस लाख चार हजार सातशे सदतीस मात्र) आणि २९.०९.२०२३ रोजीस ''जे आहे जेथे आहे'

गहें जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे.

श्री. अरविंद शर्मा, विश्वनाथ शर्मा यांचे पुत्र (कर्जदार कंपनी आणि गहाणदार),

पत्ता: फ्लॅट क्र. २०५. २रा मजला, जय जयेश सीएचएस.. प्लॉट जमीन जना सर्वे क्र. १६५ धारक, नविन सर्वे क्र. ३०, प्लॉट क्र. १९, गाव खारी, आर एन पी पार्क, जेसल पार्क जवळ, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे-

श्रीम. योगिता शर्मा अरविंद शर्मा यांच्या पत्नी (सह कर्जदार) पत्ताः फ्लॅट क्र. २०५, २रा मजला, जय जयेश सीएचएस., प्लॉट जमीन जुना सर्वे क्र. १६५ धारक, नविन

सर्वे क्र. ३०, प्लॉट क्र. १९, गाव खारी, आर एन पी पार्क, जेसल पार्क जवळ, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे-808804 -लिलाव पद्धतीने विक्रीसाठी असलेल्या मालमत्तेचे विशिष्ट तपशिलवार वर्णन खालीलप्रमाणे मिळकतीचे तपशिलवार वर्णन

ल्टॅट क्र. २०५, २रा मजला, जय जयेश सीएचएस., प्लॉट जमीन जुना सर्वे क्र. १६५ धारक, नविन सर्वे क्र ३०, प्लॉट क्र. १९, गाव खारी, आर एन पी पार्क, जेसल पार्क जवळ, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे- ४०११०५ सीमाबद्धः उत्तरः साई महल द्वारे, दक्षिणः काशीविश्वनाथ मार्ग द्वारे, पूर्वः शुभ आशिष सीएचएसएल **पश्चिम:** मारूती मंदिरा द्वारे

राखीव किंमत	इअर रक्कम	बोली वाढविण्याची रक्कम	मिळकत आयडी क्र.
रु. ३५,५३,०००/-	रु. ३,५६,०००/-	रु. १०,०००/−	IDIB000कफ परेड
(रूपये पस्तीस लाख त्रेपन्न	(रूपये तीन लाख छप्पन्न	(रूपये दहा हजार मात्र)	
हजार मात्र)	हजार मात्र)		
			

वेबसाईट (www.mstcecommerce.com) ला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तांत्रिक मदतीसाठी कृपय एसटीसी हेल्पडेक्स क्र. ०३३-२२९०१००४ आणि सेवा पुरवठादारांच्या हेल्पडेक्स मध्ये उपलब्ध इतर हेल्पलाईन नंबरवर फोन करावा. एमएसटीसी लि. कडे नोंदणी स्टेटस साठी कृपया ibapiop@mstcecom संपर्क कडे करावा आणि merce.com इअर

ibapifin@mstcecommerce.com कडे संपर्क करावा. मिळकतीचा तपशिल आणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीसाठी कृपया https://ibapi.in येथे भेट द्या. आणि सदर पोर्टलशी संबंधित स्पष्टिकरणासाठी कृपया हेल्पलाईन नंबर १८००१०२५०२६ आणि ०११-४११०६१३१ वर संपर्क करावा. बोलीदारांना वेबसाईट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com मध्ये मिळकत शोधतेवेळी

वरील नमूद मिळकतीचा आयडी क्रमांक वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक :- श्री. संतोष श्रीवास्तव, ७०७६२९७५३०

दिनांक : २२.०८.२०२३

प्राधिकृत अधिकारी, ठिकाण : कफ परेड

Jetking®

कॉपोरेट ओळख क्रमांक (सीआयएन):एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ **नोंदणीकृत कार्यालय:** ४३४ , चौथा मजला , बुसा उद्योग भवन, टोकरसे जीवराज रोड, शिवडी (प), मुंबई-४०० ०१५ महाराष्ट्र, दुरध्वनी: +९८२०००९१६५

वेबसाइट: www.jetking.com ई-मेल: investors@jetking.con व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन (ओव्हीएएम) द्वारे होणाऱ्या ३९व्या (एकोणचाळीसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची ३९ वी (तीसवी) . र्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११ .३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) वाजता होणार आहे. व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी वहिडिओ कॉन्फरन्स (''व्हिसी '')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओ ए व्ही एम'') च्या माध्यमातून, जे ३९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केले आहे जे शेंअरधारकांना स्वतंत्रपणे ई-मेल केले जाईले. कंपनीच्या वेबसाइटवर, उदा., www.jetking.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर जेथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com वर) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (https://evoting.nsdl.com/ येथे)वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत.

दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० , दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० रोजी परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्रमांक १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, परिपत्रक क्रमांक २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२२ दिनांक २८ डिसेम्बर, २०२२, अनुक्रमे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले (''एम सी ए परिपत्रक''), परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी /सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ /सीएफडी/सीएमडी/सी आय आर /पी /२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, परिपत्रक सेबी /एचओ /सी एफ डी /सीएमडी / सीआयआर /पी /२०२२ /६२ दिनांक १३ मे २०२२, आणि परिपत्रक सेबी /एचओ /सी एफ डी /पी ओ डी-२ / पी /सी आय आर /२०२३ /४ दिनांक ०५ जानेवारी २०२३. , भारताच्या सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (''सेबी परिपत्रक'') जारी केले आणि कंपनी कायदा. २०२१ ''कायदा'') आणि सेबी (सूचीबद्ध) च्या तर्तुर्दीचे पालन केले. दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (''लिस्टिंग रेग्युलेशन्स/सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स''), कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('३९ वी एजीएम') व्हिसी /ओ ए व्ही एम सुविधेद्वारे आयोजित केली जात आहे, ज्याला त्यांच्या भौतिक उपस्थितीची आवश्यकता नाही सामान्य ठिकाणी सदस्य. कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि एमसीए परिपत्रकांच्या तरतुदींचे पालन करून, एजीएम कंपनी व्हिसी /ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल.

एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती: वरील एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून, एजीएमची सचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक पती सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी /डिपॉबिटरी पार्टिसिपंटकडे नोंटणीकत आहेत. (s) भागधारकांनी लक्षात ठेवा की एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ ची सचना कंपनीच्या वेबसाइटवर (www.letking.com वर). स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, उदा., बी एस इ लिमिटेड (www.bseindia.com येथे) आणि नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या वेबसाइटवर (https://evoting.nsdl.com/ येथे).

व्हिसी /ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभाग:

भागधारक केवळ व्हिसी /ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात ज्याचा लाभ कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एन एस डी एल) कडून घेत आहे, ज्याचा तपशील कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान करेल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने व्हिसी /ओएव्हीएम द्वारे उपस्थित असलेल्या भागधारकांची गणना केली जाईल. ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

ज्या शेअरहोल्डर्सनी अद्याप त्यांचा ई–मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी खालीलप्रमाणे आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा अशी विनंती केली जाते:

फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स: अशा शेअरहोल्डर्सना कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्याची विनंती केली जाते, उदा., लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या वेबसाइटवर (https://www.linkintime.co.in/ येथे) शेअरहोल्डरचे नाव आणि पत्ता नमूद करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), भागधारकाच्या पत्याच्या समर्थनार्थ पॅन कार्डची स्वयं–साक्षांकित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट).

२. डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरहोल्डर्स: अशा शेअरहोल्डर्सना विनंती केली जाते की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई–मेल आयडी नोंदवावा. ई–मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अंडचण आल्यास, शेअरहोल्डर्स investors@jetking.com mnt.helpdesk@linkintime.co.in वर लिहू शकतात.

एजीएमसमोर ठेवलेल्या ठरावांवर मतदान करण्याची पद्धत:

दिनांक: २६/०८/२०२३

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (''रिमोट ई-व्होटिंग'') प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (''ई-व्होटिंग'') दरम्यान ई-मतदान प्रणालीदारे मतदान करण्याची सविधा प्रदान करत आहे. डीमटेरिअलाइज्ड मोड. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्ससाठी रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची पद्धत आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार माहिती दिली जाईल. कंपनीच्या www.jetking.com या वेबसाइटवरही तपशील उपलब्धे करून दिला जाईल. अंतिम लाभांश आणि बुक क्लोजर:

कंपनीच्या ३९ व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार,दिनांक २१ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतीत

दीपेश शहा (कंपनी सचिव)

जेटकिंग इन्फोट्रेन लिमिटेड साठी

SEE State Bank of India

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात **दिनांक ३१.०७.२०२३ रोजीर** बकच्या प्राथकृत आधका-चाना सरफ्ता अबंदर, २००२ च्या कराम १२(१) च्या अनुपालनात ादनाक **११.०७.१०२४ राजास** मामणी **मूचना जा**री करून दिलेत्या तपशिलांग्रामणी सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत खालील नमूर् कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. काही मागणी सूचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. रुणूर खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाशन केले आहे.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचना थकबाकी रक्कम	गहाण मालमत्तेचे वर्णन
तन गरतिला दुआ	रु. ५४,०५,०७६/ – (रु. चौपप्न लाख पाच हजार आणि श्याहत्तर मात्र)	फ्लॅट नं १६०१, १६वा मजला, ब्युटी हाइट्स सीएचएस, गावदेवी रोड, भांडुप पश्चिम- ४०००७८

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरह सूचनेच्या प्रसिष्टीच्या तारखेपासून ६० दिवसांत वर वर्ण-केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकार सरफैसी ऑक्टच्या तरतदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी.

कर्जदारांना/हमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद. पोस्टद्वार त्यांना पाठवलेली सूचना मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मुळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात ये

दिनांक: २६.०८.२०२३ ठिकाण: मुंबई जिल्हा: मुंबई प्राधिकृत अधिकारी

> वसुली अधिकाऱ्याचे कार्यालय सी/ओ, कुणबी सहकारी बँक लि., मुंबई, कुणबी ज्ञानी गृह, तिसरा मजला, स

ेंट झेवियर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२.फोन-०२२-२४१४८८७५ फॉर्म ''झेड'

स्थावर मालमत्तेसाठी ताबा सूचना (नियम १०७ चा उप-नियम ११(डी-१) अंतर्गत) ज्याअर्थी, कृणबी सहकारी बँक लि.मुंबई चे वसुली अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र सहकारी

संस्था नियम, १९६१ अन्वये २०.०८.२०२१ रोजी तारण कर्ज सुविधेसाठी मागणी नोटीस जारी केली आणि निर्णय कर्जदारांना बोलावले. तारण गाळ्याचे मालक श्री हिरा<mark>लाल शेषमालाजी गुरलिया आणि श्री महावीर हिरालाल गुरलिया</mark> प्रोप. व्हरायटी एटप्राइझ आणि जामीनांनी तारण/१५ कर्ज सुविधेसाठी नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु.

१,३४,११,७३४/- आणि तारण/१६ कर्ज सुविधेसाठी रु. ५७,६६,९५२/- दि. ३१.०७.२०२१ पर्यंत एकूण रु. १,९१,७८,६८६/ – (शब्दात रुपये एक कोटी एक्याण्णव लाख अङ्क्याहत्तर हजार सहाशे शाएँशी फक्त) आणि त्यावरील पुढील व्याजासह १५ दिवसांच्या आत त्या नोटीस मिळाल्यापासून परत करण्यासाठी बोलावले होते आणि निर्णय कर्जदार रकमेची परतफेड करण्यासाठी अयशस्वी झाला आहे अधोस्वाक्षरीने तारण/१५ कर्ज आणि गहाण/१६ कर्ज सुविधेसाठी दिनांक १७.०९.२०२१ च्या संलक्षकापूर्वी एक नोटीस जारी केली आहे आणि दिनांक ०९.११.२०२१ रोजी जोडणीची सूचना देण्यासाठी आणि ३१.०७.२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार १५ दिवसांची नोटीस जारी केली आहे. दिनांक ०१.११.२०२२ रोजी माननीय ॲड. मुख्य महानगर दंडाधिकारी, १९ वा न्यायालय, एक्सप्लांडे, मुंबई, आणि खाली वर्णन केलेली मालमत्ता जप्त केली.

निवाङ्यातील कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्त्री ठरले आहेत, याद्वारे निर्णय कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस देण्यात आली आहे की, खाली स्वाक्षरीदाराने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७, उप-नियम ११ (डी-१) नुसार त्याला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा या २१ **ऑगस्ट २०२३** रोजी ताबा घेतला आहे.

याटारे निर्णय कर्जटारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याटारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केला जाईल. कुणबी सहकारी बँक लिमिटेड, मुंबई यांच्या **रु**. १,८५,३१,८२२/- (शब्दात एक कोटी पंच्याऐंशी लाख एकतीस हजार आठशे बावीस रुपये फक्त.) २१.०८.२०२३ रोजी पुढील व्याजासह २२.०८.२०२३ पासून संपूर्ण रक्कम आणि पुनर्प्राप्ती शुल्क खर्च परतफेड होईपर्यंतच्या प्रभाराच्या अधीन राहिल. त्यावर स्थावर मालमत्तेचे वर्णन

युनिट क्र. २३, दुसरा मजला, लक्ष्मी औद्योगिक परिसर को-ऑप. सोसायटी, शंकरराव नरम पथ, लोअर परळ (प), मुंबई - ४०० ०१३.

युनिट क्र. २३, दुसरा मजला समाविष्ट मातमत्तेचे सर्व ते माग आणि विभाग, लक्ष्मी इंडस्ट्रियल प्रीमायसेस को-ऑप. सोसायटी, शंकरराव नरम पथ, लोअर परेल (प), मुंबई - ४०००१३, सी.एस. क्रमांक १/४४१ - लोअर परेल विभागाचा एफ.पी. क्रमांक ७-८, जी - दक्षिण प्रभाग, गाव - लोअर परळ, जि. व उपजिल्हा मुंबई.

भूखंड सीमा: उत्तर ----- रहेजा दक्षिण ----- भुसा औद्योगिक वसाहत पूर्व ----- शंकरराव नरम पथ पश्चिम ----- रहेजा टॉवर

(द्वारे ताबा घेतला) कुणबी सहकारी बँकेसाठी (वसुली अधिकारी) दिनांक: २५.०८.२०२३

हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेड

ठिकाण : मुंबई (एमसीएस कायदा १९६० आणि एमसीएल नियम १९६१ चा नियम १०७ अंतर्गत)

नों. कार्यालय: १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०० ०१३. ई-मेल आयडी: info.roc7412@gmail.com दू.क्र.: ०२२-३००३६५६५ वेबसाईट: www.hindustan-appliances.in सीआयएन: एल१८१०१एमएच१९८४पीएलसी०३४८५७

३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटींग बाबत सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, हिंदुस्तान अप्लायन्सेस लिमिटेडच्या सभासदांची ३९ वी वार्षिक से सभा (''एजीएम'') बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी भाप्रवे दु. ०२:०० वा. ३९ व्या एजीएमच्या सूचनेतील कामकाज करण्यासाठी १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी, सेनापती बापट मार्ग लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०० ०१३ येथे स्थित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे.

ई-मेल द्वारा सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे: एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या सर्क्यलर्स नसार ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपीज) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने वार्षिक अहवाल २०२२-२३ सह ३९ व्या एजीएमची सूचना पाठवली जाईल. जे त्यासाठी विनंती करतील त्या सभासदांना आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीच्या वार्षिक अहवालासह ३९ व्या एजीएमच्या सचनेची प्रत्यक्ष प्रत पाठवली जाईल. पढे. उपरोक्त दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.hindustan-appli ances.in आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट https://evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहेत.

एजीएममध्ये सहभाग: सभासदांनी कृपया दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभागामार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर रहावे. एजीएमची सुचना/वार्षिक अहवाल मिळवण्यासाठी आणि/किंवा ह्या सुचनेत मांडलेल्या

. ठरावांवर ई–व्होटींगसाठी लॉगीन क्रेडेन्शीअल्स मिळवण्यासाठी ज्यांनी त्यांचे ई–मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या सभासदांसाठी ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची पध्दत: - प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात त्यांची

धारणा रुपांतरित करण्यावर विचार करावा. ह्या बाबतीत सहाय्यासाठी सभासद कंपनीशी info.roc7412@gmail.com येथे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार्ड अँड ट्रान्सफर एजंटस, मे. पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया), प्रायव्हेट लिमिटेडशी supprot@purvashare.com येथे संपर्क साधू - ज्या सभासदांनी अजनपर्यंत त्यांचे ईमेल ॲडेसेस नोंदवले नाहीत त्यांनी कपया इलेक्टॉनिक स्वरूपत

त्यांनी शेअर्स धारण केले असल्यास त्यांच्या डीपीजकडे ते नोंदवावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात त्यांनी शेअर्स धारण केले असल्यास मे. पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया), प्रायव्हेट लिमिटेडकडे ते नोंदवावेत. रिमोट ई-व्होटींग (इलेक्ट्रॉनिक पध्दतीने) आणि एजीएममध्ये मतदान सुविधेमार्फत मत

देण्याची पध्दत: - एजीएमच्या सुचनेत मांडले जाईल त्या कामकाजावर त्यांची मते देण्यासाठी बुधवार, २० सप्टेंबर २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या तिच्या सभासदांन कंपनी रिमोट ई-व्होटींग सुविधा आणि मत पत्रिकांद्वारे एजीएममध्ये मतदान सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग मार्फत मते

टेण्यामाठी तपशिलवार निर्देश एजीएम मचनेच्या टीपांमध्ये टिले आहेत २० सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट (रेकॉर्ड डेट) रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासद इलेक्टॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ

बुक क्लोजर सूचना: कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण नोंदवहचा २१ सप्टेंबर, २०२३ पासन २७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

प्रत्यक्ष भागधारकांसाठी सूचना: ३ नोव्हेंबर, २०२१ आणि १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित आधीच्या सर्क्युलर्सना बाद ठरवत, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने त्यांच्या १६ मार्च २०२३ दिनांकित सर्क्यलर क. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी= पीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ द्वारा, १ एप्रिल, २०२३ पासून प्रत्यक्ष भागधारकांना ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत त्यांचे पॅन, नामनिर्देशन तपसील, संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि विहित प्रपत्रांमध्ये (फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-२, फॉर्म आयएसआर-३ आणि एसएच-१३ इ.) नमना स्वाक्षरी सादर करण्याचा हकम दिलेला आहे. १ ऑक्टोबर. २०२३ रोजी किंवा त्यानंतर कंपनी/आरटीएकडे वरीलपैकी कोणतेही दस्तावेज/तपशील उपलब्ध नसल्यास, सदर सेबी सर्क्यलर नसार प्रत्यक्ष भागधारकंचे फोलीओ गोठवले जातील. प्रत्यक्ष भागधारकांनी कपया ३० सप्टेंबर, २०२३ पूर्वी सदर दस्तावेज सादर करावेत.

संचालक मंडळाच्या आदेशावरून हिंदस्तान अप्लायन्सेस लिमिटेडसाठी

नियती अरुण सेनग कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकरी

डाईश बँक एजी

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **डॉईश बँक एजी**, भारत (बँक) ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे : बी १, निरलॉन नॉलेज पार्क, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव पूर्व मुंबई ४०००६३ यानंतर बँक अशी उल्लेखित) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **६ जून २०२३** रोजी एक मागणी सूचना जारी करून **मे**. शुभ मंगल टेक्सटाईल इंडस्ट्रीज एलआयपी, अनुज महेश गुप्ता, लाता महेश गुप्ता, मे. **सव्वय फॅब्रिक्स (''कर्जदार/ सह-कर्जदार'')** यांना सूचनेत नमुद रक्कम **रु.** १७,०८,४६,८३४/- (रुपये सतरा कोटी आठ लाख सेहचाळीस हजार आठशे चौतीस मात्र) ११/०५/२०२३ रोजीस देय आणि थकीत आणि वरील सदर रकमेवरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज, प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंतचे त्यानंतर दरदिवसाच्या आधारे उपर्जित आणि होणारे आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात येथे वरील नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक/सांपार्श्विक कब्जा त्यांना/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर ॲक्टच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २४ ऑगस्ट, २०२३ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार / सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की,

तारण मनांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

'शॉप क्र. ४ ५ आणि ६ तळ मजला शिव स्मृती चाम धर्मादाय आयुक्त अधिकारी कार्यालय समोर डॉ ऍनी बेझंट रोड मंबई-४०००१८'

दिनांक: २६.०८.२०२३ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी डॉईश बँक एजी

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

त्याअर्थी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची कॅपीटल फर्स्ट लिमिटेड, जिचे आ**यडीएफसी बँक** लिमिटेड सोबत विलीनीकरण झाले) च्या खालील प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रतिभूतीकरण आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना व प्रतिभूत हित अंमलबजावणी कायदा, २००२ आणि प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम ३ सहवाचित सेक्शन १३(१२) अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून ऋणको. सह-ऋणको आणि हमीदार १. **सतिश नंदलाल यादव. २. नंदलाल** नामधारी यादव यांनी नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ४७,५४,७६०.४७. (रुपये सत्तेचाळीस लाख चौपन्न हजार सातशे साठ आणि सत्तेचाळीस पैसे मात्र) २३-फेब्र -२०२२ पर्यंत, सदर मागणी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करण्यासाठी २३–फेब्रु.२०२३ दिनांकित सूचना जारी केली होती.

ऋणको सदर रक्कम परत करण्यात असमर्थ राहिले, याद्वारे ऋणको आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ चा नियम ८ सहवाचित कायद्याच्या सेक्शन १३ च्या सब-सेक्शन (४) अंतर्गत त्यांना प्राप्त प्रदत्त अधिकारांचा वापर करुन निमक्स्वाक्षरीकर्त्याद्वारे **दि. २२ ऑगष्ट २०२२** रोजी येथे खाली उल्लेखित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेण्यात आला आहे

विशेषतः ऋणको आणि सामान्य जनतेला याद्वारे सदर मालमत्तेच्या बाबतीत व्यवहार न करण्याचा इशार टेण्यात येत आहे आणि सटर मालमत्ते बाबत कोणी व्यवहार केल्यास तो व्यवहार रु. ४७,५४,७६०.४७. (रुपये सत्तेचाळीस लाख चौपन्न हजार सातशे साठ आणि सत्तेचाळीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाकरिता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची कॅपीटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटेड मध्ये विलीनीकरण) यांच्या आकारांना अधिन राहिल.

प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या सेक्शन १३ च्या सब-सेक्शन (८) च्या तरतूदींकडे ऋणकोंचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन.

(पूर्वीची कॅपीटल फर्स्ट लिमिटेड, कर्ज खाते क्र. : ३८७२४३६४ आणि २८४४११३८ आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाले)

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

उषदेव इंजिटेक लिमिटेड गुजरात, कर्नाटक येथे पवन ऊर्जा निर्मिती उद्योगात कार्यरत (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया

दिनांक : २२ ऑग.२०२३

स्थळ : मुंबई.

कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव यु२९९९टीएन२००१पीएलसी०९७२९२ दकान क्र. ए९, पहिला मजला, (जुना क्र. १८), पार्सन नोंदणीकत कार्यालया पत्ता कमर्शियल कॉम्प्लेक्स, क्र. ६००, माउंट रोड, चेन्नई, तामिळनाडू - ६००००६ https://www.ushdevengitech.com वेबसाईटची युआरएल कंपनी पवनचक्कींद्वारे वीज निर्मिती आणि विक्री करण्यात जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या गुंतलेली आहे आणि भारतातील गुजरात, कर्नाटक, ठिकाणांचे तपशील महाराष्ट्र. राजस्थान आणि तामिळनाड या पाच राज्यांमध्य तिचे अस्तित्व आहे. ५. मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता पवन ऊर्जा प्रकल्पाची एकूण क्षमता ५८.२ एम डब्ल्यु आहे मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य | आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ऑपरेशन्समधून एकूण उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य महसूल आहे भारु. ३९ करोड कर्मचारी/कामगारांची संख्या ५ (पाच) कर्मचारी (संचालक वगळन) दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय ushdev.cirp@gmail.com येथे ईमेल पाठवून सर्व विवरणे (अनसचींसह), धनकोंची सची संबंधित कागदपत्रे मिळ शकतात. यासह पढील तपशिल. प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे

१२. तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर १ ऑक्टोबर, २०२३ १३. ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ईushdev.cirp@gmail.com

नोंदणीकत क्रमांक: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०११८६/२०१८-२०१९/११९०५ नोंदणीकृत पत्ताः सी/५०५, दि फर्स्ट बी/एच आयटीसी नर्मदा, केशव बाग पार्टी प्लॉट जवळ, वस्त्रपुर, अहमदाबाद, गुजरात, ३८००१५ उषदेव इंजिटेक करिता गंक: २६ ऑगस्ट २०२३

२६ सप्टेंबर, २०२३

यूनियन बैंक 🕼 Union Bank

दिनांक: २५.०८.२०२३

ठिकाण: मुंबई

क्षेत्रिय कार्यालय : दि कॅपीटल बिल्डींग, पहिला मजला, कुलकर्णी गार्डन समोर, शरणपूर रोड, नाशिक-४२२००५. द्रध्वनी क्र.(०२५३)२३१७७७१,

विक्री सुचना सिक्यरिटी इंटरेस्ट(एन्फोर्समेंट) रूल्स,२००२ चे नियम ८(६) सह वाचले जाणारे दि. सिक्यरिटायजेशन ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीयल असेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, नुसार अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. तमाम जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, सिक्युअर्ड क्रेडिटर म्हणजेच **युनियन बँक ऑफ इंडिया** यांचेकडे संरक्षीत तारण/बोजा असलेली खालील नमुद अचल मालमत्ता ज्याचा प्र<mark>तिकात्मक ताबा</mark> युनियन बँक ऑफ इंडिया अधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे, सदरील मालमत्ता खाली दिल्यानुसार '**जशी आहे तशी' 'जी काय आहे ती**' आणि <mark>'जी काय</mark> तेथे आहे ती' या तत्त्वावर <mark>युनियन बँक ऑफ इंडिया</mark> सिक्युअर्ड क्रेडिटर्स खालीलप्रमाणे व्याजासह वसुलीसाठी <mark>युनियन बँक ऑफ इंडिया यांनी दि. १२.०९.२०२३ रोजी विक्रीस काढलेली</mark> आहे.

1	मालमत्तेचा तपशील, राखीव किमत, अनामत ठेव रक्कम, खालीलप्रमाण आहे.						
	शाखा	कर्जदार, सह−़अर्जदार व जामिनदारांचे नाव	विकल्या जाणाऱ्या स्थावर सुरक्षित मालमत्तेचा तपशिल	राखीव किंमत	अनामत ठेव रक्कम	ताबा घेतल्याचा प्रकार	थकबाकी रक्कम
	नवापूर शाखा	कर्जदार- श्री.विजय कुमार वानजी पाटील, सौ. सुषमा विजय पाटील जामिनदार- श्री. भानुदास दगडू रामोळे	प्लॉट नं. ५६, स.नं.७७/१ए१+२+३+४+५ कस्तुरबा नगर, वालवाडी, धुळे ता. व जि. धुळे-४२४००२ येथे. क्षेत्र-१७० स्वके.मी. चतुःसिमाः उत्तरेस- प्लॉट नं.५७, दक्षिणेस- प्लॉट नं.५५, पुर्वेस- स नं.७७/१बी, पश्चिमेस- रोड	Rs. 21,27,000/-	Rs. 2,12,700/-	प्रतिकात्मक ताबा	Rs. 14,97,647/- २०.०५.२०२३ रोजी पुढील व्याज, खर्च व खर्चासह
	नंदूरबार शाखा	कर्जदार- १. श्री.सुभाष बुलाखी चौधरी २. सौ. पुनमबाई सुभाष चौधरी जामिनदार- श्री. कृष्णा सखाराम चौधरी	ग्राम पंचायत मालमत्ता नं. २६०, स.नं.२६२, एकुण क्षेत्र ८५७ स्के.फु. प्रॉप्र.एकुण बिल्टअप क्षेत्र, G.F.+F.E=155.38 स्के.मी. नलावे खुर्द, ता. नंदुरबार येथील बांधीव मालमत्तेचा तो सर्व भाग व पार्सल. चतुःसिमाः उत्तरेस- रोड, दक्षिणेस- रतिलाल यांची मालमत्ता, पुर्वेस- जयेश यांची मालमत्ता, पश्चिमेस- मंदिर	Rs. 13,35,600/-	Rs. 1,33,560/-	प्रतिकात्मक ताबा	Rs. 19,82,952.66/- ०५.०८.२०२३ रोजी पुढील व्याज, खर्च व खर्चासह
	नंदूरबार शाखा	कर्जदार- १. श्री.कालीदास देवीदास पाटील २. सौ. सुनंदा कालीदास पाटील जामिनदार- श्री. छोटूलाल भिदास पाटील	ग्रामपंचायत प्रॉपर्टी नं. १८, नालवा, ता. व जि. नंदुरबार, महाराष्ट्र येथील मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल चतुःसिमाः उत्तरेस- फुले हायस्कुल, दक्षिणेस- रोड, पुर्वेस- प्लॉट नं.८, पश्चिमेस- प्लॉट नं.१०	Rs. 6,40,170/-	Rs. 64,017/-	प्रतिकात्मक ताबा	Rs. 9,98,285.4/- ०५.०८.२०२३ रोजी पुढील व्याज, खर्च व खर्चासह
	नंदूरबार शाखा	कर्जदार- १. श्री.दिनेश अशोक पाटील जामिनदार- श्री. सुदाम देविदास पाटील	ग्रामपंचायत प्रॉपर्टी नं. ७८ कोल्डा, ता. व जि. नंदुरबार, महाराष्ट्र येथील मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल चतुःसिमाः उत्तरेसः इतरांची मालमत्ता, दक्षिणेसःइतरांची मालमत्ता,	Rs. 13,97,205/-	Rs. 1,39,720.5	प्रतिकात्मक ताबा	Rs. 10,21,141.15/- ०५.०८.२०२३ रोजी पुढील व्याज, खर्च व खर्चासह

सिक्यर्ड केडिटला माहिती असल्यास बोजाचा तपशील: NA

लिलावाची तारीख व वेळ : १२.०९.२०२३, सकाळी ११ ते दपारी ५ (१० मिनिट अमर्यादीत ऑटो एक्स्टेंशनसह)

विक्रीसाठीच्या सविस्तर अटी व शर्तीसाठी कृपया वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा वापर करावा www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in लिंकचा वापर करा.

(टिप : स्वैर भाषांतर, तफावत असल्यास मूळ इंग्रजी ग्राह्म)

अधिकृत अधिकारी युनियन बेंंक ऑफ इंडिया

जोडपत्र-IV नियम ८(१) कब्जा सूचना

मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार बँकेच्या रोजीप्रमाणे रु. १७,०८,४६,८३४/- (रुपये सतरा कोटी आठ लाख सेहचाळीस हजार आठशे चौतीस मात्र) ११/०५/२०२३ रोजीस आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतींचे वर्णन

IDFC FIRST (पूर्वीची कॅपीटल फर्स्ट लिमिटेड आणि आयडीएफसी बँक लिमिटे

सीआयएन : एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंदणीकृत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८ वा मजला, हॅरींगटन रोड, चेतपेट, चेन्नई- ६०००३१. द. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

दुकान क्र.०९, तळमजला, इमारत क्र.-९, ए-विंग, संगम सीएचएस लिमिटेड, राम मंदिर, गोरेगाव (पश्चिम), गाव - पहाडी, मुंबई, महाराष्ट्र - ४००१०४. **चतु:सीमा**. पूर्वेकडे किंवा दिशेला - अंतर्गत रस्ता **पश्चिमेकडे किंवा दिशेला -** सॅटोर बिल्डिंग, दिशेला किंवा उत्तरे**कडे** - शिजल काजल बिल्डिंग, दक्षिणेकडे किंवा दिशेने - अंतर्गत रोड. अधिकार, दायीत्व आणि त्याला जोडलेले मान्यता, वर्तमान आणि भविष्यातील, इमारत, संरचना, उभारणी आणि /िकंवा त्यावरील बांधकाम आणि त्यानंतरच विकास आणि जिमनीला संलग्न सर्व सयंत्र आणि यंत्र आणि वर्तमान आणि भविष्यातील जिमनीशी कायमस्वरुपी संलग्न सर्व काही. पाधिकत अधिकारी

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण

(इन्सॉल्वन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ अन्वये) संबंधित तपशिल उषदेव इंजिटेक लिमिटेड पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत

ushdev.cirp@gmail.com येथे ईमेल पाठवून सर्व कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे संबंधित कागदपत्रे मिळू शकतात. उपलब्ध १०. स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी १६ सप्टेंबर, २०२३ अंतिम तारीख

संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए)

तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख

करण्यासाठी अंतिम तारीख

मेल

ठिकाण: मुंबई

ई-मेल आयडी: ushdev.cirp@gmail.com; trupal.ip@gmail.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी

अनामत ठेव रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख: ११.०९.२०२३ रोजी किंवा त्यापवीं संध्याकाळी ५ वा.

दिनांक : २४.०८.२०२३

ठिकाण : नवापुर, नंदुरबार

नोंदणी, लॉगिन आणि बिडींग नियमांसाठी https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp भेट द्या.